

Technocraft Industries (India) Limited

Registered Office: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

January 21, 2021

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai- 400051

BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Name: TIIL Script Code: 532804

Sub: Copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results to be held on February 11, 2021, published today i.e January 21, 2021.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai

Company Secretary

AIMCO PESTICIDES LIMITED

CIN: L24210MH1987PLC044362 Registered Office: B-1/1, MIDC Industrial Area, Lote Parshuram, Village : Awashi, Taluka : Khed, District : Ratnagiri, Maharashtra 415 707 Tel. No. 91-22-67604000 Fax No. 91-22 67604060 / 4070

E-mail: aimco@aimcopesticides.com Website: www.aimcopesticides.com he company has received a request from the below mentioned shareholder(s) for ssue of Duplicate Share Certificate in lieu of original share certificate(s) of Rs. 10/ lost / misplaced. The company shall proceed to issue Duplicate Share Certificate n their favour if no objection isreceived within 21days from the date of this notice.

Name of the Shareholders	Folio No.	Cert. No.	Dist. No.	No. of Shares
VINOD NAWANDHAR	0016354	71053-71056	4820989-4821063	75
NENSHI SHAH KANTILAL SHAH	0017440	72467-72470	4854660-4854734	75
MASUMA HAFIZ TOPIWALA HAFIZ ABDULLABHAI TOPIWALA	0001275	1275 66538-66541	753171-753370 4708018-4708092	200 75

For Aimco Pesticides Limited

Place: Mumbai Anuradha Matkar Date : January 21, 2021

एम एम आर डी ए MUMBAI METROPOLITAN REGION **DEVELOPMENT AUTHORITY**

(A Government of Maharashtra Undertaking) 2nd floor, Engineering Division, Plot Nos. R-5, R-6 & R-12, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051. Tel. 26595955/5994/4055, Fax: 26594179 Email: sanjay.bhasme@mailmmrda.maharashtra.gov.in web: https://mmrda.maharashtra.gov.in

e-TENDER NOTICE

Name of Work: Repairs to Electrical installation on footover bridges from WEH between Andheri to Dahisar

1) Estimated Cost : Rs. 12,45,245/-2) Cost of Blank Tender Form : Rs. 560/-: Rs. 12,452/-3) Earnest Money Deposit

4) Contract Period : 03 Months (Including Monsoon) 5) Bid Document download : 20.01.2021 (18.00 Hrs) to

6) Last date of online submission : 29.01.2021 (12.00 Hrs) Note: The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal: https://

etendermmrda.maharashtra.gov.in. Any additional information, Corrigendum & help for uploading & downloading the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-tendering service desk at the following id: etendersupport@ mailmmrda.maharashtra.gov.in or call us on 022-26597445.

Sd/-

27.01.2021 (18.00 Hrs)

Date: 20.01.2021 Place: Bandra (E), Mumbai No.:ED/Elect/WEH/Andheri-Dahisar/2021

Executive Engineer Electrical **Engineering Division**

PUBLIC NOTICE

IT IS HEREBY INFORMED THAT M/s Edenred (India) Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 having CIN – U74999MH1996PTC100899 and having its registered office at 2rd Floor, Radhakrishna House, Majiwade Village Road, Majiwade, Thane (West) - 400601, Maharashtra, India (hereinafter referred as "EIPL") have decided to close its payment system operations and have made a formal application to Reserve Bank of India for voluntary surrender of its Certificate of

EIPL further wishes to inform the holders of Ticket Restaurant® Meal Voucher and Ticke Compliments® Gift Voucher (hereinafter referred as "Paper Voucher Holders") and its corporate customers as follows:

(a) A request in writing, to obtain refund (by credit to a bank account) against the outstanding / unutilized / expired Ticket Restaurant® Meal Vouchers and Ticket Compliments® Gift Vouchers, can be made within 3 months from the date of this public notice by either the Paper Voucher Holder or the corporate customers of

EIPL requires following details / documents for validation and confirmation —

(i) Request can be made either in the form of physical letter duly signed or email for transfer of the amount equivalent to the outstanding / unutilized expired Ticket Restaurant® Meal Vouchers and Ticket Compliments® Gift

Vouchers held by the Paper Voucher Holder / corporate customer, to their Name of the Paper Voucher Holder

Name of the corporate customer with whom the Paper Voucher Holder was

Serial Number of the Ticket Restaurant® Meal Vouchers and/or Ticket Compliments® Gift Vouchers held by Paper Voucher Holder

Original Ticket Restaurant® Meal Vouchers and/or Ticket Compliments® Gift Vouchers (in as is condition, if available)

KYC details of Paper Voucher Holder / corporate customer

Email ID and Mobile Number of Paper Voucher Holder / Email ID and Mobil

Number of the authorised representative of corporate customer

For every request EIPL shall provide a Service Request Number (SRN) to the

Paper Voucher Holder / corporate customer for tracking purpose Within 15 working days from the date of generation of the SRN in the event all the

relevant details are provided by the concerned Paper Voucher Holder/ corporate customer, EIPL will validate the details and settle the payment.

If there is any mis-match / no match of the details provided by the Paper Voucher Holder / corporate customer with the records available at EIPL, it will inform the

same to the Paper Voucher Holder / corporate customer EIPL will be responsible for settling the outstanding amount (equivalent to the aggregate of face value of the outstanding / unutilized / expired Ticket Restaurant Meal Vouchers and Ticket Compliments® Gift Vouchers provided by the corporate customer/ Paper Voucher Holder that meets the abovementioned requirement of being authentic, containing the appropriate serial numbers etc.) only and not any other amount whatsoever demanded by the Paper Voucher Holder / corporat customer, if any, if any demands are made that do not meet the abovementioned

requisitions, EIPL will deny the same within the timeline as mentioned above The request letter / email can be sent to Nodal Officer of EIPL and the nunication details are mentioned as below:

Name - Mr. Dinesh Hinduja Address - B-901, Royal Classic CHS, New Link Road, Andheri West, Mumbai 400053 Maharashtra India

Phone Number - +91 98210 73490

everest

Email ID-dinesh.hinduja@edenred.com For Edenred (India) Private Limite

Date: 21.01.2021

Dinesh Hinduis

Jharkhand Rail Infrastructure Development Corporation Limited
(A JV of Government of Jharkhand & Ministry of Railways)

NOTICE INVITING TENDERS NIT No.: JRIDCL/Godda-Pirpainti/2021/01

Date:	19.01.2021
Name of Work	Consultancy Services for Traffic, Route and Financial Feasibility Study for New B.G. Railway Line between Godda to Pirpainti of Eastern Railway, Jharkhand.
Completion Period	16 weeks
Bid Processing Fee	₹ 10,000/- (Non refundable)
Bid Security	₹ 50,000/-
Bid submission date	04th March 2021upto 12:00 Hrs.
Bid opening date	04th March 2021at 15:00 Hrs.
Bid Document will be available for download at www.jridcl.org.in from date	04 th February 2021
Tendering System	Single stage Two packets system

org.in Director (P&P)

PR.NO. 239650 Transport(20-21):D

INDIAN OVERSEAS BANK Asset Recovery Management Branch, Maker Tower 5th Floor Cuffe Parade, Mumbai - 400 005 Phone:022-2174175/76/77/79/80 E-mail: lob1998@iob.in

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY SALE OF IMMOVABLE PROPERTIES MORTGAGED TO BANK under the Securitis astruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 read Ion to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules ,2002 (NO 54 OF 2002)

Notice is hereby given to the Public in general and in particular to the borrower (s) Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable properly mortgaged to the Secured Creditor, the symbolic possession of which has been taken on 13.07.2013 by the Authorised Officer of Indian Overseas Bank, Secured Creditor, on 13.07-2013 by the Authorised Officer of Indian Overseas Bank, Secured Creditor, pursuant to the notice issued under section 13(2) of the security interest (enforcement) rules 2002 in the loan account with right to sell the same on "AS is where Is." As is What is ", and " Whatever there is" basis scheduled to be sold on 06.02.2021 for realization of dues as on 25.02.2020 of Rs. 3,43,04,773/- (Rupees Three crore forty three lath four thousand and seven hundred seventy three only) Plus further interest & costs /charges incurred and to be incurred thereon, plus equivalent amount of USD 61477 plus intrest, cost thereon, towards claim from Standard Chartered Bank, if invoked Guarantee Crystallizes by making payment to Beneficiary, due to the Indian Overseas bank, Secured Creditor from Borrower M/s Esco Audio Visual (I) Pvt Ltd at J. 34, Lakshmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W) Mumbai -400053/ Gala No. 22, 1st floor Meghdoot Ind. Est., Waliv Phata, Sativali Road, Vasai (E), Thane 401208 and Managing Director/ Mortgagor /Guarantor Mrs. Sunii Kumar Mehan at Flat No. 101 & 102 1st floor D Wing Swati Versova CHSL Kalyan Complex Panch Marg, Off Yari Road, Versova Andheri (W) Mumbai 400061 and Mortgagor /Guarantor Mrs. Manjeet Mehan at Flat No. 101 & 102 1st floor D Wing Swati Versova CHSL Kalyan Complex Panch Marg, Off Yari Road, Versova Andheri (W) Authority Versova CHSL Kalyan Complex Panch Marg, Off Yari Road, Versova Andheri (W) Aversova CHSL Kalyan Complex Panch Marg, Off Yari Road, Versova Andheri (W) Aversova CHSL Kalyan Complex Panch Marg, Off Yari Road, Versova Andheri (W) Aversova Andh Swati Versova CHSL Kalyan Complex Panch Marg, Off Yari Road, Versova Andheri (W) Mumbal 400061& Corporate Guarantor M/s M/s PRESCOM AV Pte. Ltd at Registered Add: 30, Cecil Street, #19-08; Prudential Tower; Singapore - 049712 SCHEDULE OF PROPERTY: - Flat No. 101 & 102 on first floor in the building no. 5/6 of the building known as Swati Versova Co-operative Housing Society Ltd in the "Kalyan Complex" situated on the plot of land bearing CTS No. 1117 part being the part of the portion which was formerly reserved for fisherman colony and playground which part is now released from reservation, situated lying and being at village Versova, in the Registration sub district of Bandra in district Bombay City and Bombay suburban.

DETAILS OF AUCTION

Date & Time 06.02.2021 between 1.00 PM. To 3.00 P.M. with auto extension of

of E- Auction | Ten minutes each till sale is comp EMD Remittance | As per Terms & Conditions in Point No. 2&3

Reserve Price Inclusive Rs.2,65,00,000/-(Rupees Two Crore sixty five lakh only) Not less than Rs.26,70,000/- (inclusive of 0.75% TDS on EMD)* Please refer Terms & Conditions in point no.4

Bid Multiplier Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) nspection of Property On 01.02.2021 between 1.00PM to 5.00 PM omission of online application for bid with EMD starts from 21.01.2021 am onwards

Last date for submission of Bid form & EMD 03.02.2021 **Outstanding dues of Local self Government (Property Tax, Water sewerage, Electricity Bills etc)

Society dues as on 01.01.2021 are as follows: D-101: Rs. 1,55,935/- ,D-102: Rs. 1,36,106/-Total: Rs. 2,92,041/-

'Bank's dues have Priority over Statutory Dues

Terms and conditions of e-auction In the sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions.

(1) The auction sale will be "online through e-auction" portal

www.mstcecommerce.com/
The intending Bidders/ Purchasers are requested to register on portal (https:www.mstcauction.com) using their mobile number and email-id. Further they are requested to upload requisite KYC documents. Once the KYC documents are requested to upload requisite NTX documents. Once the NTX documents are verified by e-auction service provider (may take 2 working days), the intending Bidders/Purchasers has to transfer the EMD amount using online mode in his Global EMD Wallet by 03.02.2021 before the e-Auction Date and time in the portal The registration, verification of KYC documents and transfer of EMD in wallet mus be completed well in advance, before auction.

be completed well in advance, before auction.

In compliance with Section 194 IA of the Income tax Act, 1961 income tax @ 1% (reduced to 0.75% till 31.03.2021) on the Reserve Price shall be deducted and paid under the PAN Number of the Purchaser. Since the tax has been calculated only on the Reserve Price, the bidder shall bear the 0.75% income tax on the bid multiplier amount if the bid amount is more than Rs fifty Lakhs and above and the Bank shall not take any responsibility for the same. In case of any sale / transfer of immovable property of Rupees Fifty lacs and above, the transferee has to pay an amount equal to 0.75% of the consideration as Income Tax.

Participating bidders shall note that recently enacted amendment of IT Act 1961 under Sec 194-O w.e.f. 01.10.2020 1% TDS (reduced to 0.75% till 31.03.2021) is

payable irrespective of the value of the property under auction, by e-commerce participants. Hence MSTC qualifies as an e-commerce operator and those availing the services have been defined as e-commerce participants. Hence MSTC will deduct 0.75% TDS on EMD under this section which has been loaded here only at fixed reserve price, and any increase of the bid value will lead to a proportionate enhancement of this TDS amount which bidder has to pay after being declared as successful bidders.

NEFT/RTGS (After generation of Challan from (https://wbbidders.Global EMD Wallet. NEFT/RTGS transfer can t Commercial Bank. Payment of EMD by any other mode Commercial Bank. Payment of EMD by any other mode such as Cheques will not be accepted. Bidders, not depositing the required EMD online, will not be allowed to participate in the e-auction. The Earnest Money Deposited shall not bear any interest. Platform (https://www.mstcecommerce.com) for e-Auction will be provided by e Auction service provider M/S MSTC Limited having its Registered office at 225-C, A.J.C. Bose Road, Kolkata-700020 (contact Phone & Toll free Numbers 079-41072412/ 411/ 413 of 1800-103-5342). The intending Bidders/ Purchasers are required to participate in the e-Auction process at e-Auction Service Provider's website https://www.mstcecommerce.com. This Service Provider will also

Earnest Money Deposit (EMD) amount as mentioned above shall be paid online through

provide online demonstration/training on e-Auction on the portal provide online demonstration' training on e-Auction on the portal This publication is also a 15 days notice to the Borrower's! Mortgagor!s! Guarantor!s of the above loans under Rule 8(6) of SARFAESI act 2002 about holding of the e-auction sale by inviting tenders from the PUBLIC in General. For sale of secured assets for terms and conditions please visit our web portal www.iob.in and https://lbapl.in. For further details regarding inspection of property! e-auction, the intending Bidders may contact Mr. Rahul Gautam (Mob. 9457053099), Indian Overseas Bank, ARMB Mumbai, Tel: 022-22174118

ייסיים שמם הפווה, אייטים אינויווספו, ופו: עצבי-צבו ואינוים של 14-110 For detailed terms and conditions of sale, please refer to the link www.lob.in and the service provider website www.mstcecommerce.com

Authorised Officer ndian Overseas Bank

Date : 20.01.2021

EVEREST INDUSTRIES LIMITED

Registered Office: Gat No. 152, Lakhmapur, Taluka Dindori Nashik-422202 (Maharashtra) Tel +91 2557 250375/462, Fax +91 2557 250376, compofficer@everestind.com, www.everestind.com

Extract of Statement of Unaudited Financial Results

	Particulars	Standalone			Consolidated		
SL. No.		3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year ended	3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year ended
		31.12.2020	31.12.2019	31.03.2020	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total Revenue from operations	27,857	27,630	1,28,375	27,991	27,656	1,28,541
2.	Net Profit/(loss) for the period before tax, exceptional items	1,063	(183)	2,140	913	(208)	2,088
3.	Net Profit/(loss) for the period before tax, after exceptional items	1,063	(183)	2,140	913	(208)	2,088
4.	Net Profit/(loss) for the period after tax, after exceptional items	688	(98)	1,405	538	(123)	1,353
5.	Total comprehensive income for the period (after tax)	680	(107)	1,373	533	(131)	1,307
6.	Equity Share Capital	1,564	1,564	1,564	1,564	1,564	1,564
7.	Reserves (excluding revaluation reserves as shown in the balance sheet of previous year)			43,900			43,699
8.	Earnings per share - Basic (Rs.) (not annualised)	4.40	(0.63)	8.99	3.44	(0.79)	8.65
9.	Earnings per share - diluted (Rs.) (not annualised)	(-1.7)					

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.everestind.com

For and on behalf of the Board of Directors

RAJESH JOSHI Place : Mumbai Date : 20 January, 2021 Managing Director and CEO BUILDING SOLUTIONS | ROOFING | WALLS | FLOORS | CEILINGS | CLADDINGS | SOLAR | STEEL BUILDINGS

Technocraft Industries (India) Limited MIDC, Andheri (E), Mumbai - 93

Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road, Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com, website: www.technocraftgroup.com NOTICE

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, February 11, 2021, inter- alia to consider and approve the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter /period ended December 31, 2020. This intimation is also available on the website of the Company a www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited

Place: Mumbai Neeraj Rai Date: January 20, 2021 **Company Secretary**



TITAN COMPANY LIMITED CIN: L74999TZ1984PLC001456 ered Office: 3. SIPCOT Industrial Complex Hosur 635 126, Tamil Nadu Corporate Office: 'INTEGRITY' No.193, Veerasandra. Electronics City P.O., Off Hosur Main Road, Bengaluru - 560 100, Kamataka

E-mail: investor@titan.co.in Website: www.titancompany.in Telephone: 080 6704 7000 A TATA Enterprise

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Titan Company Limited will be held on Wednesday, 10th February 2021 inter-alia, to consider, approve and take on record the unaudited standalone & consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended 31st December 2020. This intimation is also available on the website of the Company which can be accessed under "Investors" section at www.titancompany.in as well as on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

> For TITAN COMPANY LIMITED **Dinesh Shetty**

20th January 2021 Bengaluru

General Counsel & Company Secretary

JC OHZÍNAT Fastrack ZOYA SKIN TITAN EUROLLS TITAN

C EICHER

CIN: L34102DL1982PLC129877 Registered Office: 3rd Floor-Select Citywalk, A-3 District Centre, Saket, New Delhi - 110017 Corporate Office: #96, Sector 32, Gurugram - 122001, Haryana
Telephone: +91 124 4415600
Email: investors@eichermotors.com
Website: www.eichermotors.com

NOTICE

Pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"), all shares in respect of which dividend has not been paid or claimed for last seven consecutive years or more are required to be transferred by Eicher Motors Limited ("the Company") in the name of Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") established by the Central Government pursuant to the provisions of Section 125 of the Act.

The next due date, for transfer of shares on which seven consecutive years of dividend remaining unpaid or unclaimed in the name of the IEPF Authority, is April 25, 2021. The shares shall be transferred within a period of thirty days from the due date.

In case of shares which are held in physical form, new share certificates shall be Issued for the purpose of transfer to IEPF Authority and the original share certificate shall stand cancelled.

Individual communication in this regard is being sent to the concerned Shareholders. Detail of such shareholders along with their folio number/ DP ID-Client ID is available on the website of the Company at www.eichermotors.com under "Investors" section. In case any shareholder(s) wishes to stop transfer of his/her shares in the name of the IEPF Authority, such shareholder(s) is requested to claim his unpaid or unclaimed dividend from the Company before April 25, 2021. Manner in which a shareholder can claim unpaid/ unclaimed dividend is provided under the individual communication being sent to the shareholders which is also available on the Company's website.

In case no communication is received from the concerned shareholder(s) within the time period and in the manner provided under the individual communication, the Company shall cause to transfer the relevant shares in the name of the IEPF Authority pursuant to the provisions of the Act and the Rules

Any person whose shares/ unpaid dividend is transferred to the IEPF Authority may claim the shares/ dividend from IEPF Authority, pursuant to the provisions of Section 124 and 125 of the Act and the Rules made thereunder by submitting an online application in Form IEPF-5 with IEPF Authority, available on the website www.iepf.gov.in with a copy to the Company. Shareholders are requested to go through the individual communication issued by the Company in this regard and also the provisions of Section 124 and 125 of the Act and the Rules.

The above information is also available on the Company's website www.eichermotors.com and also on the website of stock exchanges i.e. NSE-www.nseindia.com and BSE-www.bseindia.com.

For Eicher Motors Limited

Manhar Kapoor Date : January 20, 2021 **General Counsel & Company Secretary** Place: Gurugram, Harvana

www.Intinfotech.com



A Larsen & Toubro **Group Company**

LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai 400 001; Tel: (91 22) 6752 5656; Fax: (91 22) 6752 5893, E-mail: investor@Intinfotech.com; Website: www.Intinfotech.com, Corporate Identity Number: L72900MH1996PLC104693

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

Concolidated

		Consolidated						
Particulars		Quarter ended Nine months ended			Year ended			
	31 December 2020 (Unaudited)	30 September 2020 (Unaudited)	31 December 2019	31 December 2020 (Unaudited)	31 December 2019 (Unaudited)	31 March 2020		
7-70000000 00 00 00			(Unaudited)			(Audited)		
Total income	32,217	30,351	28,753	92,718	81,257	112,078		
Net profit before tax	6,994	6,131	4,998	18,714	14,514	20,029		
Net profit after tax	5,193	4,568	3,767	13,925	10,928	15,205		
Total comprehensive income	6,254	6,382	3,919	18,056	9,834	11,106		
Equity share capital	175	175	174	175	174	174		
Earnings Per Share (not annualized)								
(Face value of ₹1/- each)								
a) Basic (in ₹)	29.71	26.13	21.70	79.76	62.93	87.45		
b) Diluted (in ₹)	29.53	25.95	21.50	79.22	62.31	86.61		

₹ Million

			Stand	lalone		
Particulars		Quarter ended		Nine month	s ended	Year ended
	31 December 2020 (Unaudited)	30 September 2020 (Unaudited)	31 December 2019 (Unaudited)	31 December 2020 (Unaudited)	31 December 2019 (Unaudited)	31 March 2020 (Audited)
Total income	30,387	28,403	27,001	87,085	77,084	106,059
Net profit before tax	6,624	5,754	4,846	17,679	14,768	20,070
Net profit after tax	4,942	4,298	3,665	13,210	11,365	15,524
Total comprehensive income	5,732	6,066	3,664	16,856	10,015	11,143
Equity share capital	175	175	174	175	174	174
Earnings Per Share (not annualized)						
(Face value of ₹ 1/- each)						
a) Basic (in ₹)	28.31	24.64	21.05	75.75	65.40	89.31
b) Diluted (in ₹)	28.14	24.47	20.87	75.24	64.76	88.45

Notes:

Place: New Jersey, USA,

Date: January 19, 2021

- 1. The consolidated financial results and the standalone financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020 have been subjected to limited review by the statutory auditors, reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on January 19, 2021.
- 2. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited consolidated financial results and the unaudited standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com/corporates), NSE (www.nseindia.com/corporates) and Company's website at www.Intinfotech.com/investors.
- 3. Results for the quarter and nine months ended December 31, 2020 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) as
- notified by the Ministry of Corporate Affairs. 4. Figures for the earlier periods have been regrouped, wherever necessary.

For LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Sanjay Jalona

Chief Executive Officer & Managing Director

Adfactors 824

सही / -

निरज राय

मनोरजवळ २००

कोबड्या मृत्युमुखी पालघर,दि.२०,(प्रतिनिधी) : पालघर तालुक्यातील आदिवासी भागातील मनोरपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिराळे गावातील एका पोल्ट्री दीडशे-दोनशे फार्ममधील कोंबड्या सोमवारी पहाटे मृत्युमुखी पडल्या. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योजक धास्तावले असून बर्ड फ्लूचा हा प्रकार असल्यास जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. गिराळा येथील गौरांग अनंत पाटील या तरुणाने आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून कोसबाडी कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म हा व्यवसाय सुरू केला. सोमवारी पहाटे त्याच्या फार्ममध्ये जवळपास दीडशे-दोनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने तालुक्यातील दहिसर येथील पशु दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना ही घटना कळवली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन पाच

जिल्हा पशुधन विभागाने या मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठविले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली होती की नाही, तसेच त्या कोणत्या कारणामुळे मृत पावल्या, याचे कारण समजेल, असे जिल्हा पशुधन अधिकारी अजित हिरवे यांनी सांगितले.

कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी

जिल्हा पशुधन विभागाकडे

पाठविले आहेत.



NCL Research & Financial Services Limited

CIN: L65921MH1985PLC284739 Regd. Office: Bhagyodaya Building, 3rd Floor, 79, Nagindas Master Road Fort, Mumbai-400 023 NOTICE

ursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI LODR Regulations, 2015, hereby given that the meeting Board of Directors of the Company will be neld on Wednesday, 10th day of February 2021 to consider approve and to take on record for 3rd quarter ended on 31st December 2020. This intimation is also available on the website of the Company www.nclfin.com and on the website of BSE where the shares of the Company are listed viz. www.bseindia.com. By Order of the Board

> For NCL Research & Financial Services Limited Goutam Bose

Place: Mumbai Date: January 18, 2021 Managing Director

PUBLIC NOTICE

Sale Agreement Dated 16/03/1991 Entered into between THE MAHARASHTRA HOUSING & AREA DEVELOPERS and CHARKOP SUPRIYA CHS LTD., of Flat No. B-402, 4th Floor, Charkop Supriya CHS, Plot No. 262, Sector-5, RDP-4, Charkop, Kandivali (West), Mumbai-400067, has been lost on Dated 01/01/2021 8 Complaint lodged with Charkop, Kandivali (West) Police Station wide Complaint No. 13/2020 Dated 14/01/2021. If anyone Finds it or having any claim/ objection should contact at above address within 15

Mrs. K. Lalitha W/o Mr. Kottur Pattabi Reddy (Presant Owner of Above Flat)

Mastek *

मास्टेक लिमिटेड

सीआयएन:एल७४१४०जीजे१९८२पीएलसी००५२१ नोंदणीकृत कार्यालय: ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी सर्कलजवळ, अहमदाबाद-३८०००६. दूर.:९१-०७९-२६५६४३३७ फॅक्स:९१-०२२-६६९५१३३१ वेबसाईट:www.mastek.com

ई-मेल:investor_grievances@mastek.com सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंट्रस) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी लिस्टींग

एयुलेशन्स) च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील विषयावर विमर्ष करण्याकरिता **सोमवार. १** फेब्रवारी, २०२१ रोजी मास्टेक लिमिटेडच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. . ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय

तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित व एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे.

अन्य इतर प्रकरणे

कृपया नोंद असावी की, सदर निष्कर्ष सेबी लिस्टींग रियुलेशन्सचे आवश्यक तरतुदीनुसार सदर सभा तमाप्तीनंतर स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविले जातील सदर माहिती कंपनीच्या (www.mastek.com) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या जसे बीएसई लिमिटेडच्या <u>(www.bseindia.com)</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध

मास्टेक लिमिटेडकरित सही/ दिनेश कलार्न 99.09.2029 कंपनी सचिव

PUBLIC NOTICE MR. AMAR WALAWALKAR and MRS. CHITRA WALAWALKAR

PUBLIC NOTICE Member/ Owner of Flat No. B/501 Notice is hereby given that original agreement for sale dated 30.12.1995 Address: **B/501, Payal Co-op.** agreement in Sale dates 35.12.1986 executed between M/s. Lodha & Sanghvi Associates and Mrs. Vilasini Ratnakar Ukkuda & Mr. Ratnakar Ukkuda in respect of Shop No.01, Ground Floor, in Chandresh Ratna Co operative Housing Housing Society Ltd., Payal CHS Ltd., Asha Nagar, Kandivali (East), Mumbai- 400101, & holding Share Society Ltd. & same is constructed or Certificate No. 51, Distinctive Nos. 166 Survey No.98(398Old), of village Achole Tal. Vasai, Distt. Palghar has been lost somewhere and could not be found till date and if anybody have found the said original agreement kindly inform within to 170, which has been reported lost misplaced. If anyone having any claim/ objection should contact to the society 14 days from the publication of this notice at Flat No.2 New Avishkar Behind Secretary within 15 days. Thereafter Sangam Medical, Achole Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Distt. Palghar and if any transaction is done on no claim will be considered & Society will proceed for issue of Duplicate he basis of said agreement shall not be pinding on my client and my client shall Share Certificate. not be held responsible for same, please Sd/-

Date : 21/01/2021 Adv. Arun S. Singh Place: Mumbai

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7^{th} Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.

Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website

Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Meeting of the Board of Directors' of BSEL Infrastructure Realty Limited is scheduled to be held on Thursday, January 28, 2021 at 4 p.m., inter-alia, to consider and take on records the unaudited financia results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended Decembe 31, 2020.

The information contained in this notice is also available on the Company's websit www.bsel.com, on the website of National Stock Exchange of India (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

Date: 19th January, 2021

Place: Mumbai

Sd/-Ms. Alpa Hakani Company Secretary and Compliance Officer

For BSEL Infrastructure Realty Limited

ध्रव इस्टेटस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: बी-७०९, सागर टेक प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका जंक्शन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशिल	संपलेली	संपलेली	मागील वर्षात	चालु काला-	मागील	संपलेले
	तिमाही	मागील	संपलेली		वर्षाकरिता	मागील वर्ष
		तिमाही	संबंधित तिमाही	वर्ष ते तारीख	वर्ष ते तारीख	
				आकडे	आकडे	
	39.97.7070	३०.०९.२०२०	39.97.7099	39.97.7070	39.97.7099	39.03.2020
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	₹.	रु.	रु.	रु.	₹.	₹.
१. उत्पन्न						
अ. कार्यचलनातून महसूल	0	0	40000	0	40000	40000
ब. इतर उत्पन्न	१६७५८	0	१६९११७	१९७६२	४८९४७९	३७३४६६
एकूण उत्पन्न	१६७५८	0	२१९११७	१९७६२	५३९४७९	४२३४६६
२. खर्च						
अ. विक्री खर्च	0	0	0	0	0	
ब. कर्मचारी लाभार्थी खर्च	0	900	0	900	0	900
क. वस्तुंच्या यादीतील बदल	0	0	0	0	0	
ड. वित्तीय खर्च	0	0	0	0	0	
ई. घसारा व वसुलीयोग्य खर्च	0	0	0	0	0	
फ. इतर खर्च	१२६३२०	९२०८६	११७३५०	२३३३१९	80009	७७७२८३
एकूण खर्च	१२६३२०	९२९८६	११७३५०	२३४२१९	<i>६७</i> ८८ <i>०४</i>	७७८१८३
३. अपवादात्मक बाब व करपुर्व नफा/(तोटा) (१-२)	-१०९५६२	-९२९८६	१०१७६७	-२१४४५७	-१३९३२५	-३५४७१६
४. अपवादात्मक बाब	0	0	0	0	0	
५. करपुर्व नफा / (तोटा) (३+४)	-१०९५६२	-९२९८६	१०१७६७	-२१४४५७	-१३९३२५	-३५४७१६
६. कर खर्च:						
अ. चालु कर	0	0	0	0	0	
ब. स्थगित कर	0	0	0	0	0	
७. करानंतर नफा/(तोटा) (५-६)	-१०९५६२	-९२९८६	१०१७६७	-२१४४५७	-१३९३२५	-३५४७१६
८. इतर सर्वंकष उत्पन्न						
अ. बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार						
पुनवर्गिकृत नाही (कराच्या एकूण)	0	0	0	0	0	
ब. इतर सर्वंकष उत्पन्न	0	0	0	0	0	
९. कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (७+८)	-१०९५६२	-९२९८६	१०१७६७	-२१४४५७	-१३९३२५	-३५४७१६
१०. भरणा केलेले समभाग भांडवल						
(दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	९६२३०००	९६२३०००	९६२३०००	९६२३०००	९६२३०००	९६२३००
११. उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)						
अ. मूळ	-	-	-	-	-	-
ब मौध्यिकत	_	_	l _	_	_	1 -

ठिकाण: मंबर्ड

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ नसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्य . तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी केले आहे आणि २० जानेवारी, २०२

रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभैत मान्य करण्यात आले. मागील तिमाहीचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुर्नगठीत केले. . तिमाहीच्या अखेरीस गुंतवणूकदारांची कोणतीही तक्रार शिल्लक नाही.

ध्रुव इस्टेटस लिमिटेडकरित संजय कानुन व्यवस्थापकीय संचालव

otice to the Public that Shri Vikrambhai Chimanlal Shah and Smt. Vimlab

जाहीर सूचना

ईआयपीएलला आपल्या तिकीट रेस्टॉरंट मील व्हाऊचर्स आणि तिकीट कॉम्प्लिमेंट्स गिफ्ट

व्हाऊचर्स धारकांना (यानंतर एकत्रितरित्या **'पेपर व्हाऊचर्स होल्डर्स**' या नावाने संबोधित) तसेच

अ) पेपर व्हाऊचर धारक किंवा ईआयपीएलच्या कॉर्पोरेट ग्राहकांकडून या सार्वजनिक सूचनेच्या

ब) पडताळणी आणि निश्चितीसाठी ईआयपीएलला खालील कागदपत्रे/ तपशिलांची गरज आहे-

(३) पेपर व्हाऊचर्स ज्या कॉर्पोरेट ग्राहकासोबत संबंधित होते/ आहे त्याचे नाव.

कॉम्प्लिमेंटस[®] गिफ्ट व्हाऊचर्स यांचा सीरियल क्रमांक.

(६) पेपर व्हाऊचर्स धारक/ कॉर्पोरेट ग्राहकाचे केवायसी तपशील.

प्राधिकृत प्रतिनिधीचा इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक.

हेतसाठी सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (एसआरएन) पाठवणे आवश्यक आहे.

(आहे त्या स्थितीत, उपलब्ध असल्यास).

तारखेपासन ३ महिन्यांत लेखी स्वरूपात देय/ वापरण्यात न आलेल्या/ कालावधी संपलेल्या

तिकीट रेस्टॉरंट मील व्हाऊचर्स आणि तिकीट कॉम्प्लिमेंट्स गिफ्ट व्हाऊचर्स यांचा आपल्य

(१) देय/ वापरण्यात न आलेल्या/ कालावधी संपलेल्या तिकीट रेस्टॉरंट[®] मील व्हाऊचर्स

(४) पेपर व्हाऊचर्स धारकाकडे असलेल्या तिकीट रेस्टॉरंट[®] मील व्हाऊचर्स आणि तिकीत

(५) मूळ तिकीट रेस्टॉरंट[®] मील व्हाऊचर्स आणि तिकीट कॉम्प्लिमेंट्स[®] गिफ्ट व्हाऊचर्स

(७) पेपर व्हाऊचर्स धारकाचे इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक/ कॉर्पोरेट ग्राहकाच्य

क) प्रत्येक विनंतीसाठी ईआयपीएलने पेपर व्हाऊचर्स धारक/ कॉर्पोरेट ग्राहकाला ट्रॅकिंगच्या

ड) एसआरएनच्या निर्मितीच्या तारखेपासून १५ कार्यालयीन दिवसांच्या आत, सर्व संबंधित पेपर

व्हाऊचर्स धारक/ कॉर्पोरेट ग्राहकाने तपशीलप्रदान केला असल्यास ईआयपीएल तपशीलांची

पेपर व्हाऊचर्स धारक/ कॉर्पोरेट ग्राहकाने पाठवलेले तपशील ईआयपीएलकडे उपलब्ध

नोंदींशी जुळत नसल्यास/ मिळतेजुळते नसल्यास ते पेपर व्हाऊचर्स धारक/ कॉर्पोरेट

सीरियलनंबर असलेल्या गाहक/ पेपर व्हाऊचर्स धारकाने जमा केलेल्या देय/ वापरण्यात र

आलेल्या/ कालावधी संपलेल्या तिकीट रेस्टॉरंट[®] मील व्हाऊचर्स आणि तिकीट कॉम्प्लिमेंटस

गिफ्ट व्हाऊचर्स यांच्या एकुण दर्शनी मुल्याच्या समकक्ष) देय रकमेचे समायोजन करण्यासाठी

जबाबदार असेल आणि पेपर व्हाऊचर्स धारक/ कॉर्पोरेट ग्राहक यांनी मागणी केलेल्या इतर

कोणत्याही रकमेचे प्रदान करण्यासाठी नाही. वरील आवश्यकता पूर्ण न करणाऱ्या कोणत्याह

विनंती पत्र/ इमेल **ईआयपीएलच्या नोडल अधिकाऱ्याला** पाठवले जाऊ शकतील आणि

पत्ता – बी –९०१, रॉयल क्लासिक सीएचएस, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम),

ईडनरेड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड करिता

^{देतिक} मुंबई लक्षदीप

PUBLIC NOTICE

Smt. Kumud Shyam Chowdhary wife of Late Shri Shyam Chowdhary

Ms. Kavita Chowdhary wife of Mr. Vinod Agarwal & Ms. Priya Chowdhary wife of Mr. Abhinav Khera who are the legal heirs of the owner of unit nos. 1, 2 & 3 on Ground floor at "I" wing of Tex Centre

Premises Co-op. Society Ltd, situated at 14-A, Chandivali farm Road, Chandivali, Andheri East, Mumbai-400 072 (Society) in respect

of shares bearing distinctive nos-1211 to 1220 (both inclusive) under

Certificate no. 1164 (said Shares) of Society, have informed me that the said owner of the said units Mr. Shyam Choudhary died on 23.01.2015 without making any nomination of said shares. Now my forecast dilette have convented

aforesaid clients have approached before said Society for the transfer of the shares and interest of the said deceased member Late Shri Shyam Choudhary in the capital / property of the Society to their name in equal

shares. So I, on behalf of my said

snares. So i, on behalf of my said dients invite claims and objections from the legal heirs of Late Shri Shyam Chowdhary and other claimants and objectors if any to the transfer of said shares and interest

of the deceased member into their

or the deceased member into their names in equal shares, within (14) Fourteen days from the date of the publication of this Notice with documents and in written proof in support of such claims or objections

to send me on my address i.e. Flat no.1404, Artica-A, Lodha Aqua CHS, Ltd., Mahajan wadi, Mira Road East, District Thane- 401 107. If no claims

or objections are received by me sent by such claimants within the

prescribed period, then such claims or objections if any, shall be treated as waived off and concerned Society shall be advised by me to transfer the ownership of said units in favour of Smt. Kumud Chowdhary wife of Shyam Chowdhary. Ms Kavita

Shyam Chowdhary, Ms. Kavita Chowdhary wife of Vinod Agarwal & Ms. Priya Chowdhary wife of Abhinav Khera in equal shares into their records by way of following Bye-Laws of the Maharashtra Co-op

Hsg. Socioety Act-1960.

देनांक: १९ जानेवारी, २०२१

Place : Mumbai Date : 21.01.2021

रोजच वाचा

दिनेश हिंदुजा

मागण्या करण्यात आल्यास वर नमद केलेल्या कालावधीत ईआयपीएल त्या नाकारेल

फ) ईआयपीएल फक्त (खरे असल्याचा पुरावा देणारे वरील अत्यावश्यक तपशील देणाऱ्या, योग

आणि तिकीट कॉम्प्लिमेंट्स[®] गिफ्ट व्हाऊचर्सच्या समकक्ष रकमेचा परतावा आपल्या

संबंधित बँक खात्यात मिळवण्यासाठी **सही केलेले प्रत्यक्ष पत्र किंवा इमेलद्वारे**

प्राधिकृतता प्रमाणपत्र स्वेच्छेने परत करण्यासाठी औपचारिक अर्ज दाखल केला आहे.

आपल्या कॉर्पोरेट ग्राहकांना खालीलप्रमाणे कळवायचे आहे:

(२) पेपर व्हाऊचर्स धारकाचे नाव.

पडताळणी करून देयतेची पर्तता करेल.

संपर्क तपशील खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:

मुंबई - ४०० ०५३, महाराष्ट, भारत

दूरध्वनी क्रमांक -+९१ ९८२१०७३४९०

इमेल आयडि – <u>dinesh.hinduja@edenred.com</u>

For Payal CHS Ltd

Sd/- Secretary

Date: 21/01/202

नाव – श्री. दिनेश हिंदुजा

दिनांक २१.०१.२०२१

बँक खात्यात) परतावा मिळवण्यासाठी विनंती करता येईल.

Vikrambhai Shah are the joint owners and members of Om Maheshwar Niketan CHS .td., having address at Plot No. 2, Harsha Park, Chandavarkar Road, Borivali (Wes Mumbai- 400092 (hereinafter referred to as "the said society") and holding 50% each याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मेसर्स ईडनरेड (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कायदा right, title, share and interest in the residential premises of the said society bearing Fla No.B/9 admeasuring 587.38 sq. ft carpet area, 2nd Floor, 'Om Maheshwar', 'B' Building १९५६ अंतर्गत स्थापन झालेली आणि सीआयएन क्रमांक situated at Plot No. 2, Harsha Park, Chandavarkar Road, Borivali (West), Mumba U74999MH1996PTC100899 असलेली आणि नोंदणीकृत कार्यालय दुसरा मजला 400092 (hereinafter referred to as "the said Flat"). The said Shri Vikrambh राधाकष्ण हाऊस, माजिवडे व्हिलेज रोड, माजिवडे, ठाणे (पश्चिम)- ४००६०१, महाराष्ट, भारत Chimanlal Shah and Smt. Vimlaben Vikrambhai Shah i.e. my clients state that the (यानंतर **ईआयपीएल** या नावाने संबोधित) कंपनी असून तिने आपली भुगतान प्रदान यंत्रणा following Original Chain of Documents/Agreements associated and in relation to the कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आपल्या

A. Agreement for Sale dt. 13th May, 1972, made at Bombay between M/s Harsh Builders, a proprietary concern of Shri Laxman Champshi Thakkar of Bomba therein called the Builders of the One Part and one Mr. Praxedes Francis Coutinh therein called the Purchaser of the Other part.

PUBLIC NOTICE

 Agreement for Sale dt. 20/11/1989 made at Mumbai between Mrs. Salina Couting therein called "the Transferor" of One part and (1) Shri Chandrasen Vimalchar Dotia, (2) Shri Vidvachandra Vimalchand Dotia and (3) Shri Ghanshvam Vimalchar Dotia, therein called "the Transferees" of the Other Part.

Hence, Complaint cum Indemnity Bond has been filed by my clients stating no charg slaim or lien of whatsoever nature has been created on the above said property by the and that the said property is free from all encumbrances and has a clear, lawful, and narketable title.

We hereby invite any claims or objections from the public towards the joint rights, tit share and interest of my clients in the capital/ property of the said Society within 15 days of publication of this Notice, with copies of such documents and proofs in suppor of his/ her/ their claim(s)/ objection(s) towards the joint rights, title, share and interest o my clients in the capital/ property of the said Society. If no claim(s)/ objection(s) are eceived from the public within the prescribed above time, my clients Shri Vikrambha Chimanlal Shah and Smt. Vimlaben Vikrambhai Shah shall be free to deal with their pintly owned rights, share, capital and interest in the said capital/ property of the Orr Maheshwar Niketan CHS Ltd., in the manner desirous to them. Any claim(s) objection(s) received thereafter shall be considered to be waived and not valid claimed and confirmed that the said Shri Vikrambhai Chimanlal Shah and Smt /imlaben Vikrambhai Shah are the true lawful joint owners, members and possess of the said Flat No. B/9 and the shares in the capital/property of the said Society a

Place: Mumba Date: 21/01/2021

Sd/- Advocate Mukesh J. Sanga 312, Kesar Kripa, Chandavarkar Lane Borivali (west), Mumbai- 400 092

इंडियन ओव्हरसीज बँक मालमत्ता वसूली व्यवस्थापन शाखा, मेकर टॉवर ई, ५वा मजला, कफ परेड, मुंबई-४००००

दूर.:०२२-२१७४१७५/७६/७७/७९/८०, ई-मेल:iob1998@iob.in स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलावासाठी जाहीर सचना

सिक्युरीटायझेशन अँण्ड सिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनास्शियल ॲसेटस् ॲन्ड एतफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसंमेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) अन्यरं

कर्जदार/जामिनदार व तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकोकडे ारण असलेल्या खालील स्थावर मालमत्तेचा इंडियन ओव्हरसिज बँक, प्रतिभूत धनकोचे प्राधिकृत अधिकार यांनी दिनांक **१३.०७.२०१३ रोजी सांकेतिक ताबा** घेतलेला आहे आणि सिक्येरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल २००२ चे कलम १३(२) अन्यये वितरीत सूचनेनुसार ऋण खात्यातील विक्री अधिकारासह जसे और जोशे आहे जसे आहे जे आहे या तत्वावर कर्जदार मे. एस्को ऑडिओ व्हिज्युअल (ई) प्रा.लि., जे-२४, लक्ष्मी इंडस्ट्रीय इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३/गाळा क्र.२२, १ला मजला, मेंघदुत इंड. इस्टेट, वार फाटा, सातिवली रोड, वसई पुर्व, ठाणे-४०१२०८ आणि व्यवस्थापकीय संचालक/ताराणकर्ता/जामिनदार श्री सुनिल कुमार मेहान, फ्लॅट क्र.१०१ व १०२, १ला मजला, डी विंग, स्वाती वर्सोवा कोहौसोलि., कल्याप . ठॉम्प्प्लेक्स, पांच मार्ग, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (प.), मृंबई-४०००६१. **तारणकर्ता/जामिनदार श्रीमर्त मनजीत मेहान,** फ्लॅट क्र.१०१ व १०२, १ला मजला, डी विंग, स्वाती वर्सोवा कोहौसोलि., कल्याण कॉम्प् पांच मार्ग, सारी रोड, वसांवा, अंधेरी (प.), मुंबई-४०००६१ व कॉप्पोरट जामिनदार में. प्रेसकॉन एव्ही प्रा.लि., नॉद. पत्ता: ३०, सिसील स्ट्रीट क्र.१९-०८, प्रुन्डेशियल टॉवर, सिगांपूर-०४९७१२ यांच्याकडून इंडियन ओव्हरसिज बँक, प्रतिभृत धनको यांना देय असलेले लाभार्थींना रक्कम देण्याद्वारे स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक यांच्याकडून द्वावा म्हणून अमेरिकन डॉलर ६१४७७ अधिक त्यावरील व्याज अशी तत्सम रक्कम अधिक दिनांक २५.०२.२०२० रोजी देव रक्कम रु.३,४३,०४,७७३/ – (रुपये तीन कोटी त्रेचाळीस लाख चार हजार सातशे त्र्याहत्तर फक्त) तसेर पुढील व्याज व शुल्क मुक्ततेसाठी ०६.०२.२०२१ रोजी विक्री कण्याचे निश्चित आहे.

-**मालमत्तेची अनुसुची:** फ्लॅट क्र.१०१ व १०२, १ला मजला, इमारत क्र.५/६, स्वाती वर्सोवा कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, कल्याण कॉम्प्लेक्स, जमीन प्लॉर्ट सीटीएस क्र.१११७ भाग, फिशरमॅन कॉलनी व प्ले ग्राऊंडकरित आरक्षित पुर्वीचा भाग जे आरक्षणातून मुक्त करण्यात आले, गाव वर्सोवा, नोंदणी उपजिल्हा वांद्रे, जिल्हा मुंबई शह

	लिलावाचे तपशील:
ई-लिलावाची तारीख व वेळ:	दिनांक ०६.०२.२०२१ रोजी दु.१.०० ते दु.३.०० दरम्यान विक्री पुर्ण होईपर्यंत प्रत्येकी १० मिनिटांच्या विस्तारासह.
इरठे जमा करणे:	टीप क्र.२ व ३ मधील नियम व अटीनुसार
आरक्षित मुल्य १% करासह:	रु.२,६५,००,०००/- (रुपये दोन कोटी पासष्ट लाख फक्त)
इसारा रक्कम:	रु.२६,७०,०००/- (इरठेवरील ०.७५% टीडीएससह)* पेक्षा कमी नाही. टीप क्र.४ मधील नियम व अटीचा संदर्भ घ्यावा.
बोली वाढविणे:	रु.२५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त)
मालमत्तेचे निरीक्षण:	०१.०२.२०२१ रोजी दु.१.०० ते सायं.५.०० दरम्यान
इरठेसह बोली ऑनलाईन अर्ज सादर प्रारंभ तारीख:	२१.०१.२०२१ पासून पुढे
बोली प्रपत्र व इरठे सादर करण्याची अंतिम तारीख:	03.02.2028
ैं स्थानिक स्व:शासनाकडे देय थकबाकी (मालमत्ता कर, जलकर, विद्युत देयके)	सोसायटी देयके ०१.०१.२०२१ रोजी खालीलप्रमाणे: डी-१०१: रु.१,५५,९३५/- डी-१०२: रु.१,३६,१०६/- एकूण रु.२,९२,०४१/-

^{*} बँकेचे देयके हे वैधानिक देयकाच्या पहिले प्राधान्याने असेल. तर सर्व नियम व अटीकरिता कृपया

ार सर्व । नवम व जटाकाररा जुन्यन ही विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ मध्ये नमूद् केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन असेल आणि पुढील पुढील अटींसाठी असतील्. (१) लिलाव विक्री ई-लिलावाद्वारे ऑनलाइन पोर्टल www.mstcecommerc.com वर होईल. च्छुक बोलीदार/खरेदीदारांना त्यांचा मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी वापरून पोर्टलव

(https:www.mstcauction.com) नोंदणी करावी अशी विनंती केली जाते. पुढे, त्यांना आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड काण्याची विनंती केली जाते. एकदा केवायसी कागदपत्रे ई-लिलाव सेवा प्रदात्याने सत्यापित केल्यावर (२ कामकाजाचे दिवस लागु शकतात) ई-लिलावाच्या तारखेपूर्वी व पोर्टलमध्ये . वेळेपुर्वी इच्छित खरेदीदार/ग्लोबल ईएमडी वॉलेटमध्ये ईएमडी रक्कम ०३.०२.२०२१ पर्यंत हस्तांतरित करार्व लागेल. लिलाव होण्यापूर्वी केवायसी कागदपत्रांची नोंदणी, वॉलेटमध्ये ईएमडीचे हस्तांतरण, आगाऊ पू करणे आवश्यक आहे.

आयकर कायदा १९६१ च्या कलम १९४आयए नुसार १% दराने आयकर (३१.०३.२०२१ पर्यंत ०.७५) कपात) राखीव किंमतीवर वजा केला जाईल आणि खरेदीदाराच्या पॅन क्रमांकाखाली भरला जाईल. कर फत्त रिझर्व्ह किंमतीवर मोजला जात असल्याने, बोलीची रक्कम पन्नास लाखाहून अधिक किंवा त्याहून अधिक असेल तर बोली गणाकार रकमेवर 0.७५% उत्पन्न कर भरावा लागेल आणि बँक त्यासाठी कोणतीः जबाबदारी घेणार नाही. पन्नास लाख आणि त्याहून अधिक रकमेच्या स्थावर मालमत्तेची विक्री/हस्तांतर बाबतीत. हस्तांतरणास आयकर म्हणन विचारात घेतलेल्या ०.७५% इतकी रक्कम द्यावी लागेल. सहभागी निविद्दारानी नोंद् घ्यावे की, ०१.१०.२०२० पासून आयकर कायदा १९६१ च्या कलम १९४-

अंतर्गत सकतीच लाग केलेली अधिमचना ई-कॉपर्म संस्थार्गीकटन १% रीटीएम (३१ ०३ २०२१ ०.७५% कपात) हे लिलावाअंतर्गत मोलमत्तेच्या संबंधित मुल्यावर देय आहे. म्हणूनच एमएसटीसी ई–कॉम ऑपरेटर म्हणून पात्र ठरते आणि सेवा मिळवणाऱ्यांना ई-कांमर्स सहभागी म्हणून परिभाषित केले जाते म्हणूनच एमएसटीसी ईएमडी वर ०.७५% टीडीएस वजा करील जी फक्त येथे निश्चित राखीव दराने भरली गेर्ल आहे[ँ] आणि बोली मुल्यातील कोणत्याही वाढीमुळे या टीडीएस रकमेच्या प्रमाणात वाढ होईल ज्यात निविदाकारांना यशस्वी बोली लावल्यानंतर घोषित करावे लागतात. इसारा रक्कम (ईएमडी) वर नमुदप्रमाणे बोलिदारांचे ग्लोबल ईएमडी वॉलेटमध्ये

(https:www.mstcecommerc.com) वरून चलानचे निर्मितीनंतर एनईएफटी/आरटीजीएसमार्फ . ऑनलाईन भरावे. एनईएफटी/आरटीजीएस हस्तांतर कोणत्याही शेड्युल्ड कमर्शियल बँकेतून करता येईल अन्य कोणत्याही प्रकारे/धनादेशाने इरठे रक्कम स्विकारली जाणार नाही. इरठे ऑनलाईनप्रमाणे जमा करणाऱ्या बोलिदारांना ई–लिलावात सहभागी होण्यास मान्यता असणार नाही. जमा केलेल्या इरठेवर कोणतेर्ह व्याज टिली जाणार नाही मे. एमएसटीसी लिमिटेड, नोंदणी कार्यालय-२२५-सी, एजेसी बोस रोड, कोलकाता-७०००२० (संपर्क फोन

व टोल फ्री क्र.०७९-४१०७२४१२/४११/४१३ किंवा १८००-१०३-५३४२) या लिलाव सेवा परवठादाराद्वा –िललावाकरिता माध्यम (https://www.mstcecommerc.com) दिले जाईल. इच्छुक बोलिदा खरेदीदारांना ई-लिलाव सेवा पुरवठादारांची वेबसाईट https:www.mstcecommerc.com व ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. सेवा पुरवठादाराद्वारे पोर्टलवर ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल सदर प्रकाशन हे सर्वसामान्य जनतेकडून निविदा मागविण्यादारे ई-लिलाव विक्री घेण्याबाबत सरफायसी कायट २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाचे कर्जदार/तारणकता/जामिनदारांना १५ दिवसांची सूचना आहे प्रतिभत मालमत्तेच्या विक्रीकरिता नियम व अटीसाठी कपया www.iob.in व https://ibapi.in ला भेट द्या. मालमत्ता निरीक्षण/ई-लिलावाबाबत पुढील तपशिलासाठी इच्छुक बोलिदारांनी संपर्क श्री. राहुल गौतम (मोबा.:९४५७०५३०९९), इंडियन ओव्हरसीज बँक, एआरएमबी मुंबई, दूरध्वनी:०२२-२२१७४११८ वर संपर्क

वेक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कृपया www.iob.in वरील लिंकला आणि सेवा पुरवठादा www.mstcecommerc.com वेबसाईटला भेट द्या.

Sd/-Ashok Kumar Dubey ठिकाण : मुंबई **Advocate High Court**

रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड

सीआयएन : एल७०१००एमएच१९९५पीएलसी३१८३३३ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दुरध्वनी:०२२-२३०२४४००, फॅक्स:९१-२२-२३०२४५५०, वेबसाईटः www.roselabsfinancelimited.in ई-मेलः roselabsfinance@lodhagroup.com ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली तिमाही
तपशील	३१ डिसे. २० (अलेखापरिक्षीत)	३१ डिसे. २० (अलेखापरिक्षीत)	३१ डिसे. १९ (अलेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(३.२२)	(८.४६)	(२.६०)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(३.२२)	(२८३.८७)	(२.६०)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	(३.२२)	(२८३.८७)	(२.६०)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(3.77)	(२८३.८७)	(२.६०)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	१०००.००	१०००.००	१०००.००
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित			
ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	(१३३१.0५)		
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)			
मूळ व सौमिकृत	(\$0.0)	(२.८४)	(€0.0)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, त्रैमासिक वित्तील निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक २३ डिसेंबर, २०१९ रोजीच्या आदेशानुसार सेबीच्या न्यायिक अधिकारी यांनी कंपनी ज्यावेळी माजी प्रवर्तकांच्या नियंत्रणात होती त्यावेळी वित्ती वर्ष २००३-०४ दरम्यान सेबी रेग्युलेशन्सचे काही विशिष्ट तरतुर्दीचे उल्लंघन केल्याकरिता रु.२५३.७३ लाखांचा दंड आकारल्या प्रकरणी कारणे दाखव सचना दिनांक १५ डिसेंबर, २००९ रोजी दिली होती. कंपनीने या प्रकरणी सदर आदेश बदलण्याकरिता प्रतिभृती अपिलीय न्यायाधिकरण यांच्याक याचिका दाखल केली होती. जी आता २७ जानेवारी. २०२१ पर्यंत प्रलंबित केलेली आहे. सेबीच्या वसली अधिकाऱ्यांनी दिनांक ८ सप्टेंबर, २०२ रोजी रू.२१.६८ लाखांच्या व्याजासह रू.२५३.७३ लाखांचे दंड वस्लीची मागणी स्चना वितरीत केली आहे.

वरील बाब लक्षात घेता कंपनीने ३० सप्टेंबर, २०२० दरम्यान रु.२७५.४१ लाखांची तरतूद केली आहे आणि ते वरील अहवालात अपवादात्मक बा म्हणून नमुद केले आहे.

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: 0६७०५१४०

म्ंबई लक्षदीप

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी,

अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर: ४०९८२२२२, फॅक्स: २८३६७०३७, सीआयएन क्र.:एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल:investor@technocraftgroup.com, वेबसाईट:www.technocraftgroup.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना ही कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: २० जानेवारी, २०२१

> नोंदणीकृत व कॉपोरेट कार्यालय: येस बँक लिमिटेड, वन इंटरनॅशनल सेन्टर टॉवर २, १५वा मजला, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन (प.), मुंबई-४०००१३ सीआयएन: एल६५१९०एमएच२००३पीएलसी१४३२४९

सूचना पूर्वग्रहाशिवाय स्पीड पोस्ट पोहोचपावतीद्वारे

दिनांक: १८ डिसेंबर, २०२

मे. जी एम एंटरप्रायजेस (भागीदारी संस्था) (कर्जदार)

कार्यालय क्र.८०५, देव कॉर्पोरा, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कॅडबरी जंक्शन, कॅडबरी कंपनीसमोर, खजान जवळ, खोपट, ठाणे (पश्चिम)-४००६०१ दुसरा पत्ता: युनिट क्र.२८/२९/३०, १ला मजला, बी बिल्डिंग शेअर्ड इंडस्ट्रियल इस्टेट, लेक रोड, भांडुए

प.)-४०००७८ **दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.१०१/१०४, बॅसिलिया बिल्डिंग, एक्मे झोन, पोखरण रोड नं.२, ऑर्चिड १२डी कॉसमॉस लाऊंज. लाउंज. मानपाडा. ठाणे-६००६१०.

दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.२०१, गार्डेनिया, एव्हरेस्ट वर्ल्ड, कोलशेड रोड, ढोकालीपाडा, ढोकाली, ठाणे (पश्चिम)

दुसरा पत्ता: फॅक्टरी इमारत, प्लॉट क्र.ईएल१२४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, इलेक्ट्रॉनिक झोन, महापे , मआयडीसी, नवी मुंबई-४००७१०. . **दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.२०१/२०२, २रा मजला, सी विंग, इमारत क्र.आय, सिद्धांचल फेज ६, ठाणे ४००६०१

श्रीमती अर्शप्रीत भसीन (जामिनदार व तारणकर्ता) **पत्ता:** फ्लॅट क्र.२०१/२०२, २रा मजला, सी विंग, इमारत क्र.आय, सिद्धांचल फेज ६, ठाणे ४००६०१. श्रीमती पुनीत भसीन (जामिनदार व तारणकर्ता)

पत्ता: फ्लॅट क्र.२०१/२०२. २रा मजला. सी विंग. इमारत क्र.आय. सिद्धांचल फेज ६. ठाणे ४००६०१. संदर्भः मेसर्स जीएम एंटरप्रायजेस (भागीदारी फर्म) यांना येस बँक तिमिटेड (बँक) कडून दिले जाणां आर्थिक सहाय्य, ज्यात आपण श्रीमती अशप्रीत भसीन आणि श्रीमती पुनीत भसीन यांनी हमीपत्र दिले आहे आणि त्या तारण सुविधा (जामिनदार व तारणकर्ता) सुरक्षित ठेवण्यासाठी तारण

विषय: जामिनदार व तारणकर्ता यांना सिक्युरीटायक्षेशन ॲंन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲंन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲंक्ट, २००२ चे कलम १३(२) नुसार वैधानिक सूचना. महोदय/महोदया.

मे. जी एम एंटरप्रायजेस (भागीदारी संस्था) आणि श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पनीत भसी संयक्तपणे कर्जदार म्हणन) यांचे कॉपोरेट कार्यालय व इतर संबंधित कार्यालय वर नमद पत्तानसार यांच्या वेनंतीवर **येस बँक लिमिटेड (बँक)** यांनी खाली दिलेल्या यादीनुसार सुविधा पत्तप्रमाणे नियम व अटीक भारतीय चलन **रु.१०,७६,४३,८८८.३३ (रुपये दहा कोटी शहात्तर <mark>लाख त्रेचाळीस हजार आठशे अठ्ट्याऐर्श</mark>** आणि पैसे तेहतीस फक्त) रक्कम कर्ज सुविधा म्हणून दिली होती

सुविधा पत्र	दिनांक	सुविधा पत्र	दिनांक
YBL/MUM/EBB/FL/1693/2017-2018	31.01.2018	YBL/MUM/EBB/FL/1579/2017-2018	11.10.2018
YBL/MUM/EBB/FL/1742/2017-2018	12.02.2018	YBL/MUM/EBB/FL/0470/2019-2020	26.09.2019
YBL/MUM/EBB/FL/0814/2017-2018	10.07.2018	YBL/MUM/EBB/FL/0497/2019-2020	15.10.2019
सुविधेचे तपशील			

सुविधे	चे तपशील	
अ.क्र.	सुविधेचे स्वरुप	रक्रम रु.
₹.	रोख ऋण	३,५४,२६,२५५.०६
٦.	डीएलओडी	२१,३९४,६०४.९४
₹.	मुदत कर्ज	५,०८,२३,०२८.३३
	एकूण	१०,७ ६,४३,८८८.३३

सदर सुविधा घेण्यासाठी सदर कर्जदारांनी दिनांक ११ जुलै, २०१८ रोजीचे कर्ज करारनामा केलेला आं (यापुढे सुविधा करारनामा). १. त्या सुविधांच्या संदर्भात नमुद केलेल्या सविधांचे तपशीलचे परिशिष्ट-आयए येथे वर्णन केले आहे

स्विधा इतर गोष्टी आहेत ज्या सिक्युरिटीज/सिक्युरिटी इंटरेस्टद्वारे सुरक्षित केल्या आहेत, ज्याचा तपशील अधिक परिशिष्ट-आयबी येथे वर्णन केलेला आहे. २. तुम्ही श्रीमती अशप्रीत भसीन आणि श्रीमती पुनीत भसीन हे कर्ज घेणाऱ्यांपैकी एक असल्याने तत्सग

. गाद्वारे आणि आपल्या अचल संपत्तीवर आर्थिक सहाय्य (निर्दिष्ट) करण्याच्या बाबतीत सुरक्षा व्याज निर्माण केले आहे. ज्याचा तपशील पिरिशष्ट-आयबी मध्ये देखील देण्यात आला आहे. सुविधा कराराच्या अटी व शतींच्या अनुषंगाने, कर्ज घेणारा, जामिनदार व तारणकर्ताद्वारे योग्यरित्य . स्वाक्षरीकृत आणि स्वीकारल्यानुसार, कोणत्याही विलंब न करता आपल्याला देय असलेल्या सुविधांकरिता त्वरित देंय परतफेड करणे आवश्यक आहे. तथापि, कर्ज घेणारा, जामिनदार व तारणकर्ता यांनी सुविध

कराराच्या अटी व शर्तींचे पालन केले नाही आणि बँकेकडून वारंवार स्मरणपत्र देऊनही देय/परतफेड करण्यात दुर्लक्ष केले गेले. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, कर्ज घेणारा, जामिनदार व तारणकर्ता व्याज थकबाकी वगैरे नियमित करण्यासाठी आपल्या संबंधित खात्यात पुरेसे निधीची व्यवस्था करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

४. कर्जदार, जामिनदार व तारणकर्ता यांनी संयुक्त सुविधांच्या परतफेड आणि व्याज आणि इतर शुल्काच्य परतफेडीमध्ये संयुक्तपणे आणि अनेकदा नियमितपणे उछुंघन केले आहे आणि या संदर्भातील परिशिष्ट-व मध्ये तपशीलवार नमद केले आहे.

 कर्जदार, जामिनदार व तारणकर्ता यांनी केलेल्या चुकांनंतर, ३१ डिसेंबर, २०१९ रोजी या सुविधांच्य . संदर्भात कर्जदाराचे खाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या मालमत्ता वर्गीकरण मार्गदर्शक तत्त्वे नुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. वरील बार्बीनुसार, बँक वित्तीय संपत्तीची सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल

. ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) चे कलम १३(२) नुसार कर्जदार, जामिनदार व तारणकर्ता यांना ही वैधानिक नोटीस बजावण्यास पात्र आहे आणि त्याद्वारे तुम्हाल येथे जामिनदार व तारणकर्ता म्हणून कळविण्यात येत आहे की, २७ डिसेंबर, २०२० रोजी देय रक्कम ह.१०,७६,४३,८८८.३३ (रुपये दहा कोटी शहात्तर लाख त्रेचाळीस हजार आठशे अठट्याऐंशी आणि पैसे नेहतीस फक्त) तसेच दिनांक २८ डिसेंबर, २०२० रोजी पासून पुढील व्याज व इतर शुल्क यासह संपुर्ण रक्क जमा होईपर्यंत चक्रवाढदराने व्याजासह संपूर्ण रक्कम सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत येस बँक लिमिटेड, अंशत: तळमजला, टॉवर २, वन इंटरनेशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ मुंबई, महाराष्ट्र-४०००१३ येथे जमा करावे अन्यथा प्रतिभूत धनको म्हणून बँकेकडून जामिनदार व तारणकत म जोलिस, मुद्धा व मिणामावर देश रूकम वसबीमारी मिणिल-शामती मध्ये नमर मुदिधन मानमने व्यवस्थापन आणि/किंवा ताबा घेण्यासह (मर्यादित नाही) कायद्याच्या प्रकरण ३ अन्वये एक किंवा अधिक माणाद्वारे न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या हस्तक्षेपाशिवाय प्रतिभत हित अंमलबजावणीचे अधिक

 कृपया लक्षात घ्या की, ही सूचना प्राप्त झाल्यावर, कायद्याच्या कलम १३(१३) नुसार, जामिनदार गरणकर्ता यांना बँकेच्या लेखी परवानगीशिवाय प्रतिभत मालमत्तेची विक्री. भाडेपट्टा किंवा हस्तांतर करत प्रेणार नाही. कायद्याच्या कलम २९ अन्वये सदर तरतुदीची अपुर्तता केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. . पृढे नोंद असावी की, जामिनदार व तारणकर्त्यांच्या मालकीचे इतर मालमत्ता/प्रतिभूतीवर आणि ोसंदर्भात कायदा किंवा कंत्राट किंवा दोन्हीमध्ये बँकेला उपलब्ध सर्व अधिकारांचे कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय वैधानिक सुचना देण्यात येत आहे.

या व्यतिरिक्त कृपया पोहोचपावती असावी. परिशिष्ट-आयए

१२,५८,३२,८८२.७६

भाग:	भाग: ए वित्तीय सहाय्यता व मान्य रकमेचे तपशील					
अ.क्र.	सुविधेचे स्वरुप	मान्य मुद्दल रक्कम	एकूण थकबाकी रक्कम	दर		
₹.	रोख ऋण	3,00,00,000	३,५४,२६,२५५.०६	८.४४% प्र.व.		
٦.	डीएलओडी	१,६६,८६,४६६.८१	२१,३९४,६०४.९४	९.०४% प्र.व.		
₹.	मुदत कर्ज		९,१४,९९७.६०	१०.७५% प्र.व.		
		७,९१,४६,४१५	४,९९,०८,०३०.७३	११.७५% प्र.व.		

\$6,55,88,80,08

त्रेचाळीस हजार आठशे अठठ्याऐंशी आणि पैसे तेहतीस फक्त) आहे. परिशिष्ट-आयबी

तारण स्थावर मालमत्तेचे तपशील

	सह। / - प्राधिकृत अधिकारी		तारण स्थावर मालमत्तेचे तपशील	
इंडि	डेयन ओव्हरसीज बँक	अ.क्र.	तारण मालमत्तेचे वर्णन	तारणकर्ता
δ, τ	नोर्ट,	१	कार्यालय क्र.८०५, देव कॉर्पोरा, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कॅडबरी जंक्शन, कॅडबरी कंपनीसमोर, खजान जवळ, खोपट, टाणे (पश्चिम) -४००६०१. चतुस्सिम: पुर्वेस-५० फीट रुंद सर्विस रोड; पश्चिमेस- सर्व्हें क्र.११०/५, हिस्सा क्र.५/७ व अंशात: सर्व्हें क्र.२०६, हिस्सा क्र. १,२ व ५ धारक अंशत: मालमत्ता; उत्तरेस-जुना पोखरण रोड; पश्चिम-४० फीट रुंद रोड व तलाव.	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन
	oup.com अहवाल (रु.लाखात)	3	युनिट क्र.१८, १ला मजला, बी बिल्डिंग शेअर्ड इंडस्ट्रियल इस्टेट, लेक रोड, भांडुप (प.)-४०००७८. चतुसिमा: पुर्वेस-टाटा पॉवर; पश्चिमेस-बीएमसी मैदान; उत्तरेस-निनॉन कंपनी; दक्षिणेस- लेन रोड.	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन
ही त)	संपलेली तिमाही ३१ डिसे. १९ (अलेखापरिक्षीत)	ą	युनिट क्र.१९, १ला मजला, बी बिल्डिंग शेअर्ड इंडस्ट्रियल इस्टेट, लेक रोड, भांडुप (प.)-४०००७८. चतुसिमा: पुर्वेस-टाटा पॉवर; पश्चिमेस-बीएमसी मैदान; उत्तरेस-निनॉन कंपनी; दक्षिणेस- लेन रोड.	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन
	- (२.६०) (२.६०) (२.६०)	Х	युनिट क्र.२०, १ला मजला, बी बिल्डिंग शेअर्ड इंडस्ट्रियल इस्टेट, लेक रोड, भांडुप (प.)-४०००७८. चतुसिमा: पुर्वेस-टाटा पॉवर; पश्चिमेस-बीएमसी मैदान; उत्तरेस-निनॉन कंपनी; दक्षिणेस- लेन रोड.	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन
	(२.६०) (२.६०)	9	फ्लॅट क्र.१०१, बॅसिलिया बिल्डिंग, एक्मे झोन, पोखरण रोड नं २, ऑर्चिड १२डी, कॉसमॉस लाऊंज, लाउंज, मानपाडा, ठाणे-६००६१०. चतुसिमा: पुर्वेस-आंध्र बँक; पश्चिमेस-श्रीमती ग्लॅडीज अल्वारेस रोड; उत्तरेस-रस्ता; दक्षिणेस-बृ.मुं.म.पा. इमारत.	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन
	(0.03)	Ę	फ्लॅट क्र.१०४, बॅसिलिया बिल्डिंग, एक्से झोन, पोखरण रोड नं.२, ऑर्चिड १२डी, कॉसमॉस लाऊंज, लाउंज, मानपाडा, टाणे-६००६१०. चतुसिमा: पुर्वेस-आंध्र बँक; पश्चिमेस-श्रीमती ग्लॅडीज अल्वारेस रोड; उत्तरेस-रस्ता; दक्षिणेस-बृ.मुं.म.पा. इमारत.	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन
	की, त्रैमासिक वित्तीय n आणि कंपनीच्या	9 .	पलॅट क्र.२०१, गार्डेनिया, एव्हरेस्ट वर्ल्ड, कोलशेड रोड, ढोकालीपाडा, ढोकाली, ठाणे (पश्चिम)-४००६०७. चतुसिमा: पुर्वेस-ब्ल्युबेल टाऊन; पश्चिमेस-बेसिल टॉवर, उत्तरेस-वाधवा प्रोजेक्ट; दक्षिणेस-सिद्धेश्वर गार्डन टॉऊन.	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन
या प्र	होती त्यावेळी वित्तीय प्रकरणी कारणे दाखवा याधिकरण यांच्याकडे	۵.	फॅक्टरी इमारत, प्लॉट क्र.ईएल१२४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, इलेक्ट्रॉनिक झोन, महापे, एमआयडीसी, नवी मुंबई-४००७१०. चतुसिमा: पुर्वेस-प्लॉट क्र.ईएल१२५; पश्चिमेस-प्लॉट क्र.ईएल१२३; उत्तरेस-प्लॉट क्र.१४५ व १४४; दक्षिणेस-इस्टेट रोड.	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन
	क ८ सप्टेंबर, २०२० ।त अपवादात्मक बाब	۶. ۲٥.	पलॅट क्र.२०१, २रा मजला, सी विंग, इमारत क्र.आय, सिद्धांचल फेज ६, ठाणे ४००६०१. चतुसिमा: पुर्वेस-इमारत क्र.१बी, पश्चिमेस- इमारत क्र.१डी; उत्तरेस-रस्ता; दक्षिणेस-इमारत क्र.२ए. पलॅट क्र.२०२, २रा मजला, सी विंग, इमारत क्र.आय, सिद्धांचल	श्रीमती अशप्रीत भसीन व श्रीमती पुनीत भसीन श्रीमती अशप्रीत
	या वतीने व करिता		फेज ६, ठाणे ४००६०१. चतुसिमा: पुर्वेस-इमारत क्र.१बी, पश्चिमेस- इमारत क्र.१डी; उत्तरेस-रस्ता; दक्षिणेस-इमारत क्र.२ए.	भसीन व श्रीमती पुनीत भसीन

मंडळाच्या वतीने व करित रोझलॅब्स फायनान्स लिमिटेडकरिता सही/-

टीप: सदर सूचनेचे कोणतेही प्रतिसाद/आक्षेप असल्यास वर दिलेल्या पत्त्यावर प्राधिकृत अधिकाऱ्याकडे पाठवावे. निलेश रावत

प्रोसेनजीत महातो (प्राधिकृत अधिक येस बँक लिमिटेड